

श्रीसंत सखाराम महाराज संस्थान,  
लोणी, ता.रिसोड, जि.वाशिम या  
तीर्थक्षेत्राच्या विकास आराखडयांतील  
कामांस प्रशासकीय मान्यता देऊन  
निधी वितरीत करणेबाबत

**महाराष्ट्र शासन  
ग्राम विकास विभाग**

शासन निर्णय क्रमांक: तिर्थवि-२०१६/प्र.क्र.४५/योजना-६

बांधकाम भवन, २५ मझबान मार्ग,

फोर्ट, मुंबई-४०० ००९

तारीख: २९ मार्च, २०१७

**वाचा :-**

- १) जिल्हाधिकारी, वाशिम यांचे पत्र क्रमांक: जिदसंस/कक्ष-१५/संस/२०१३/२०१६,  
दिनांक २० फेब्रुवारी २०१६ अन्वये सादर केलेला प्रस्ताव
- २) नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक: तीक्षेवि-२०१५/प्र.क.६/१४४४,  
दिनांक ४ जून २०१५
- ३) मा.मुख्यसचिव यांचे अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या दिनांक १८ मे २०१६  
रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त
- ४) मा.मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय शिखर समितीच्या दिनांक १४ मार्च  
२०१७ रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त

**प्रस्तावना :-**

श्रीसंत सखाराम महाराज संस्थान, लोणी, ता.रिसोड, जि.वाशिम या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखडयास निधी उपलब्ध करून देणेबाबत स्थानिक विधानसभा सदस्यांनी मा.मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी, वाशिम यांनी जिल्हास्तरीय समित्यांच्या मान्यतेने श्रीसंत सखाराम महाराज संस्थान, लोणी, ता.रिसोड, जि.वाशिम या तीर्थक्षेत्राच्या विकासाचा एकूण रु.२०९०.०० लक्ष इतक्या किंमतीचा आराखडा शासन मान्यतेसाठी सादर केला आहे.

२. सदर आराखडयातील एकूण रु.२०९०.०० लक्ष इतक्या किंमतीच्या कामांपैकी प्रथम टप्प्यात रु.१०१५.०० लक्ष इतक्या किंमतीच्या कामांच्या प्रस्तावास व खर्चास नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक तीक्षेवि-२०१५/प्र.क्र.६/का-१४४४, दिनांक ४ जून २०१५ मधील तरतूदीनुसार मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समिती व मा.मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय शिखर समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार सदर आराखडयातील रु.१०१५.०० लक्ष एवढ्या अंदाजपत्रकीय किंमतीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

## शासन निर्णय :-

जिल्हाधिकारी, वाशिम यांनी सादर केलेल्या व राज्यस्तरीय समित्यांनी मान्यता दिलेल्या श्रीसंत सखाराम महाराज संस्थान, लोणी, ता.रिसोड, जि.वाशिम या तीर्थक्षेत्राच्या आराखड्यातील प्रथम टप्प्यातील एकूण रु.१०५०.०० लाख (रुपये दहा कोटी पन्नास लाख फक्त) इतक्या किंमतीच्या खालील कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

अ. क्र.	कामाचे नांव	अंदाजपत्रकीय किंमत (रुपये लाखात)	प्रशासकीय मान्यता (रुपये लाखात)
१	वाशिम रिसोड लोणी रा.मा.५१ पासून श्री सखाराम महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण (०.७० किमी)	३००.००	३००.००
२	पालखी मार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण करणे (०.५०० किमी)	१२५.००	१२५.००
३	मंदिर भोवताली रथ परिक्रमा मार्गाची सुधारणा (०.३५० किमी)	१५.००	१५.००
४	प्रसाधन व शौचालय बांधकाम	६०.००	६०.००
५	महाद्वार बांधणे	३०.००	३०.००
६	मंदिर परिसरातील सर्व रस्त्यावर काँक्रीट नाली स्लॅप कलवर्ट, मोऱ्यांचे बांधकाम, भूमीगत जलनिःसारण व मलनिःसारण	२५०.००	२५०.००
७	विद्युत पुरवठा नियमित होण्यासाठी रोहीत्राचे नुतनीकरण	४०.००	४०.००
८	मंदिर परिसरातील रस्त्यावर व परिसरात हायमास्ट दिवे	११५.००	११५.००
९	मंदिर परिसरात पीण्याच्या पाण्याची व्यवस्था	८०.००	८०.००
	<b>एकूण</b>	<b>१०१५.००</b>	<b>१०१५.००</b>

२. ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत राज्यातील ग्रामीण तीर्थक्षेत्रांना निधी वितरीत करण्यासाठी सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात एकूण रु.८६५६.०० लाख इतका निधी अर्थसंकल्पीत करण्यात आला आहे. सदर अर्थसंकल्पीत निधीतून प्रशासकीय मान्यता दिलेल्या निधीपैकी प्रथम टप्प्यात रु.७२५.०० लाख (रुपये सात कोटी पंचवीस लाख फक्त) इतका निधी जिल्हाधिकारी, वाशिम यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत आहे.

३. जिल्हाधिकारी, वाशिम यांनी प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांपैकी, कामांचा प्राथम्यक्रम निश्चित करावा व तदनंतरच सदर कामांवर निधी खर्च करण्यात यावा.

४. सदर निधी आहरण करून संबंधित कार्यान्वयीन यंत्रणेला वितरीत करण्यासाठी जिल्हा नियोजन अधिकारी/ सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी, वाशिम यांना आहरण व संवितरण

अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसेच जिल्हाधिकारी, वाशिम यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

५. सदर कामांचे नियोजन व खर्चाचे सनियंत्रण, नियोजन विभाग, शासन निर्णय क्रमांक तीक्षेवि-२०१५/प्र.क.६/१४४४, दिनांक ४ जुन २०१५ अन्वये गठीत करण्यात आलेल्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय कार्यकारी समितीकडे सोपविण्यात येत आहे. समितीची कार्यक्षमता शासन निर्णयात नमूद केल्यानुसार राहिल.

६. जिल्हास्तरीय कार्यकारी समितीने कामांच्या अंमलबजावणीसाठी संबंधीत कार्यान्वयन यंत्रणांशी समन्वय साधावा व कामे विहीत कालावधीत पूर्ण होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.

७. सदर कामांच्या अंदाजपत्रकांना सक्षम प्राधिकार्याची तांत्रिक मान्यता असल्याची खात्री करावी. तसेच सदर कामांची देखभाल दुरुस्ती देवस्थान ट्रस्ट/जिल्हापरिषद/ग्रामपंचायत यांनी करावी.

८. या शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात आलेला निधी ठेव अंशदान स्वरूपात सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत “मुख्य लेखाशिर्ष ८४४३” या लेखाशिर्षाखाली वर्ग करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

९. या शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात येणारा निधी मागणी क्र.एल-०५ "३६०४ स्थानिक संस्था व पंचायती राज संस्था यांना नुकसान भरपाईच्या व अभिहस्तांकित रकमा देणे (०१) (०९) यात्रास्थळांच्या विकासाचा विशेष कार्यक्रम (राज्यस्तर) (३६०४०५५९) (योजनांतर्गत) दत्तमत ३१-सहाय्यक अनुदाने या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व सदर लेखाशिर्षाखाली उपलब्ध असलेल्या सन २०१६-२०१७ या आर्थिक वर्षाच्या मंजूर तरतूदीतून भागविण्यात यावा.

१०. सदर वितरण सुधारित मासिक विवरणपत्राच्या मर्यादेत आहे.

११. सदर निधी वितरीत करतांना वित्त विभागाचे परिपत्रक क्र. क्र.अर्थसं-२०१६/प्र.क्र.८९/अर्थसंकल्प-३, दिनांक २० एप्रिल २०१६ मधील अटी व शर्तीचे पालन करण्यात आले आहे.

१२. सदर शासन निर्णय वित्त विभागाचे शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०१६/प्र.क्र.८९/अर्थसंकल्प-३, दिनांक २० एप्रिल २०१६ व दिनांक १२ ऑगस्ट २०१६ अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकारांचा वापर करून निर्गमित करण्यात येत आहे.

१३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०३२९१३४२३०६६२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(मनोज जाधव)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मुख्यमंत्री यांचे कार्यालय, मंत्रालय, मुंबई
२. मा.मंत्री (वित्त) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा.मंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
४. मा.राज्यमंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
५. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१, मुंबई / महाराष्ट्र-२ नागपूर
६. महालेखापाल (लेखा परीक्षा) महाराष्ट्र-१, मुंबई / महाराष्ट्र-२ नागपूर
७. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई
८. अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
९. अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
१०. प्रधान सचिव (बांधकाम), सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई
११. सचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, बांधकाम भवन, मुंबई
१२. विभागीय आयुक्त, आयुक्त कार्यालय, अमरावती विभाग, अमरावती
१३. जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम
१४. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम
१५. मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम
१६. अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, वाशिम
१७. जिल्हा कोषागार अधिकारी, वाशिम
१८. नियोजन विभाग (का.१४७४/१४४४) मंत्रालय, मुंबई-३२.
१९. वित्त विभाग (व्यय -१५, अर्थसंकल्प-१६/१७), मंत्रालय, मुंबई ३२.
२०. कक्ष अधिकारी, कार्यासन क्र.वित्त-७, वित्त-१, वित्त-८, ग्राम विकास व जलसंधारण विभाग
२१. निवड नस्ती (का.यो-६). ग्राम विकानस व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.